

सन २०१७- १८ या वर्षात वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, नागपूर व तिच्या सात संलग्न विभागीय कृषि विस्तार प्रशिक्षण संस्थाकरिता हिवाळी अधिवेशनामध्ये पुरक मागणीद्वारे मंजूर तरतूदीस प्रशासकीय मान्यता व मंजूर निधी वितरणास मान्यता

महाराष्ट्र शासन

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०१७/प्र.क्र.९१/३-अ

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक
मंत्रालय, मुंबई ४०००३२
दिनांक: १३ मार्च, २०१८

वाचा -

- १) शासन निर्णय क्रमांक: वनास १०००/प्र.क्र.८९/१९अ, दि. १७ जुलै, २००१
- २) शासन निर्णय क्रमांक: वनास ६९१४/प्र.क्र.१३०/३ अ, दि. १५ मे, २०१४
- ३) शासन परिपत्रक वित्त विभाग क्रमांक:अर्थसं-२०१७/प्र.क्र.६४/अर्थसंकल्प-३, दि. ३० जून, २०१७
- ४) संचालक आत्मा, कृषि आयुक्तालय यांचे पत्र क्र. जा. क्र./संचालक.आत्मा/गौण बांधकाम/पु.मागणी १७१८/३६६/२०१७, दि. ०८ नोव्हेंबर, २०१७
- ५) संचालक आत्मा, कृषि आयुक्तालय यांचे पत्र क्र. जा. क्र. /संचालक.आत्मा/गौण बांधकाम/अर्थ तरतूद /४७२/२०१७, दि. ३० डिसेंबर, २०१७
- ६) वित्त विभागाचे शासन परिपत्रक क्र. पुरक-२०१७/प्र.क्र. ७५/अर्थ-३, दि. ०६ फेब्रुवारी, २०१८

प्रस्तावना -

राज्यातील कृषि विकास घटकाचे महत्व लक्षात घेऊन कृषि आणि कृषिशी निगडीत विषयाबाबत अद्यावत प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने नागपूर येथे वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, ही संस्था शिखर प्रशिक्षण संस्था म्हणून घोषित करण्यात आली आणि राज्यातील नागपूर, दोंड, औरंगाबाद, अमरावती, नाशिक, कोल्हापूर व खोपोली येथील सात प्रशिक्षण संस्था या शिखर प्रशिक्षण संस्थेच्या सहकारी व संलग्न संस्था म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. दिनांक १७ जुलै, २००१ च्या शासन निर्णयानुसार नागपूर येथील शिखर प्रशिक्षण संस्था आणि तिच्या विभागीय सात संलग्न संस्था स्वायत्त संस्था म्हणून घोषित करण्यात आल्या.

वनामती, नागपूर ही शिखर प्रशिक्षण संस्था एक अग्रणी आणि नामांकित प्रशिक्षण संस्था म्हणून तातडीने विकसित करून यशदा पुणे तथा मॅनेज, हैद्राबाद या अग्रगण्य संस्थांच्या धर्तीवर कार्यान्वित होण्यासाठी पायाभूत सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. शिखर प्रशिक्षण संस्था आणि तीच्या सात संलग्न विभागीय संस्थाकरिता संदर्भाधिन दिनांक १७ जुलै, २००१ च्या शासन निर्णयात दिलेल्या मान्यतेनुसार इमारतीचे बांधकाम, वाचनालय, वसतीगृह, अधिकारी/कर्मचारी निवासस्थाने व इतर अपुष्पंगिक बांधकामे, साधनसामुग्री इत्यादी करिता राज्य शासनाच्या अनुदानातून निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्या अनुष्पंगाने वनामती व तीच्या सात संलग्न संस्थेकरिता करावयाच्या बांधकामासाठी सन २०१७-१८ च्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये ₹. १५०.०० लक्ष रकमेची पुरक मागणी मंजूर करण्यात आली आहे. सबब, सदर निधीस प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याची बाब व वित्त विभागाच्या दि. ०६ फेब्रुवारी २०१८ च्या परिपत्रकान्वये विभागास प्रदान करण्यात आलेल्या आधिकारानुसार मंजूर तरतूदीच्या ८०% म्हणजेच

₹. १२०.०० लक्ष एवढा निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तदनुसार शासनाने पुढील निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय-

सन २०१७-१८ मध्ये वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, नागपूर व तिच्या सात संलग्न विभागीय कृषि विस्तार प्रशिक्षण संस्थाकरिता पूरक मागणी अन्वये मंजूर करण्यात आलेल्या ₹. १५०.०० लक्ष (अक्षरी रुपये एक कोटी पन्नास लक्ष फक्त) एवढ्या निधीस प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

२. शासन परिपत्रक वित्त विभाग क्र. अर्थसं-२०१७/प्र.क्र.१४/अर्थसंकल्प-३, दि. ०६.०२.२०१८ नुसार सदर योजनेसाठी पूरक मागणी अन्वये मंजूर करण्यात आलेल्या ₹. १५०.०० लक्ष एवढ्या तरतुदीपैकी ८०% निधी म्हणजेच ₹. १२०.०० लक्ष (अक्षरी रुपये एक कोटी वीस लक्ष फक्त) आयुक्त (कृषि) यांना वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात देत आहे.

३. प्रत्यक्ष निधी खर्चासाठी उपलब्ध करताना वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्र.६ च्या परिपत्रकातील अटी व शर्तीचे पालन करण्याची व याबाबत खात्री करून तसे प्रमाणित करण्याची व त्यानंतर प्रत्यक्ष निधी खर्चासाठी उपलब्ध करण्याची जबाबदारी संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांची राहिल.

४. मंजूर केलेला ₹.१२०.०० लक्ष (अक्षरी रुपये एक कोटी वीस लक्ष फक्त) निधी खर्च करण्यास संचालक (आत्मा), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. संचालक (आत्मा), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी मंजूर केलेला निधी वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, (वनामती) नागपूर यांचेकडे हस्तांतरित करण्याबाबतची कार्यवाही करावी. मंजूर करण्यात आलेला ₹. १२०.०० लक्ष (अक्षरी रुपये एक कोटी वीस लक्ष फक्त) निधी खालील लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व सन २०१७-१८ च्या मंजूर निधीतून भागविण्यात यावा.

मागणी क्र.डी-३

२४०१, पीक संवर्धन

१०९ विस्तार व प्रशिक्षण

पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना

(०१) (४७) वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था,

(२४०१ २६४९) ३१-सहाय्यक अनुदान

५. सदरचा निधी रामेती कोल्हापूर येथील मुळ इमारतीचे बांधकाम, जल:निस्सारण, पाणीपुरवठा, रेनवाटर हार्वेस्टिंग, अंतर्गत विद्युतीकरण इत्यादीसाठी खर्च करण्यात यावा. प्रस्तुत बांधकामे सातत्याने पाठपूरावा करून कामे पुर्ण करून घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधी वर्ग करण्याची व प्रस्तावित बांधकामाची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करवून घेण्याची तसेच निधीचे उपयोगिता

प्रमाणपत्र संचालक(आत्मा), कृषि आयुक्तालय, पुणे यांना वेळोवेळी सादर करण्याची जबाबदारी संचालक, वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती), नागपूर यांची राहिल. संचालक (आत्मा), कृषि आयुक्तालय, पुणे यांनी सदर कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शक सूचना निर्गमित कराव्यात व प्रस्तुत कार्यक्रमांतर्गत यापुर्वी वितरीत निधीच्या अंतर्गत झालेल्या खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनाकडे सादर करण्याची कार्यवाही करावी.

६. या शासन निर्णयान्वये चालू वर्षी उपलब्ध करून देण्यात येत असलेला ₹. १२०.०० लक्ष निधी या चालू वित्तीय वर्ष अखेर पर्यंत खर्च करावा. प्रस्तुत निधी अखर्चित राहिल्यास शासनाकडे समर्पित करण्यात यावा.

७. सदर शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. २२६/१४३१, दि. २३.१.२०१८ व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. ३३१/ एसीएस, दि. २५.१.२०१८ नुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०३१३११५६०९९४०९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(चं. वि. घायतडक)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा. मंत्री (कृषि) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई ३२.
- २) मा. राज्यमंत्री (कृषि) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई ३२.
- ३) सर्व मा.विधान सभा / विधान परिषद सदस्य.
- ४) आयुक्त (कृषि), महाराष्ट्र राज्य, पुणे-१.
- ५) संचालक (आत्मा) तथा कृषि नोडल अधिकारी, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे. (१० प्रती)
- ६) संचालक, वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, नागपूर.
- ७) व्यवस्थापक संचालक, महाराष्ट्र राज्य वियाणे महामंडळ, अकोला.
- ८) व्यवस्थापक संचालक, महाराष्ट्र राज्य कृषि उद्योग विकास महामंडळ, मुंबई.
- ९) सर्व संचालक/ सहसंचालक, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- १०) प्राचार्य, विभागीय कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, खोपोली, ता. खानापूर, जि. रायगड.

- ११) प्राचार्य, विभागीय कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, गेट क्रमांक ४, शहाजी नगर, लाईन, बाजार कोल्हापूर.
- १२) प्राचार्य, विभागीय कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, बुलडोजर युनिट, शिवाजी नगर, पोस्ट ऑफीस, जवळ, च-होली, पुणे.
- १३) प्राचार्य, विभागीय कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, संभाजी चौक, उंटवाडी रोड, नाशिक.
- १४) प्राचार्य, विभागीय कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, शहानुर मिया, दर्गा रोड, औरंगाबाद.
- १५) प्राचार्य, विभागीय कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, तपोवन रोड, अमरावती.
- १६) प्राचार्य, विभागीय कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, बंगला क्रमांक ६२/१, धरमपेट, व्ही.आय.पी.रोड, सीव्हील लाईन, नागपूर.
- १७) विभागीय कृषि सह संचालक (सर्व).
- १८) कृषि सहसंचालक, (विस्तार व प्रशिक्षण), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- १९) जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी (सर्व).
- २०) महालेखापाल-१, महाराष्ट्र (लेखा परिक्षा/ लेखा अनुज्ञेयता), मुंबई.
- २१) महालेखापाल-२, महाराष्ट्र (लेखा परिक्षा/ लेखा अनुज्ञेयता), नागपूर.
- २२) सहसंचालक, लेखा व कोषागारे, संगणक कक्ष, नवीन प्रशासकीय भवन, ५ वा मजला, मंत्रालय, मुंबई.
- २३) जिल्हा कोषागार अधिकारी (सर्व), बृहन्मुंबई व मुंबई उपनगर हे जिल्हे वगळून
- २४) जिल्हा कोषागार अधिकारी (सर्व), बृहन्मुंबई व मुंबई उपनगर हे जिल्हे वगळून वित्त विभाग
- २५) (व्यय-१/अर्थसंकल्प-१३), मंत्रालय, मुंबई-३२
- २६) अवर सचिव, कार्यासन २-अ, कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई ३२.
- २७) निवड नस्ती कार्यासन ३-अ.